

June 1, 2024

| Compliance Department,    | Compliance Department,                |
|---------------------------|---------------------------------------|
| BSE Limited,              | National Stock Exchange of India Ltd. |
| Phiroze Jeejeebhoy Tower, | Exchange Plaza,                       |
| Dalal Street, Fort,       | Plot No. C/1, G-Block,                |
| Mumbai - 400 001          | Bandra-Kurla Complex, Bandra-(E),     |
|                           | Mumbai - 400 051                      |
|                           |                                       |
| Scrip Code:- 539889       | Scrip Symbol :- PARAGMILK             |

Dear Sir / Madam,

# Sub: Newspaper Advertisement for Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, we hereby enclose copies of the notice to Equity Shareholders of the Company regarding transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account, published in the following newspapers in accordance with the requirements of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with IEPF Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time:

| Sr.<br>No. | Name of Newspaper                                      | Date of publication |
|------------|--|---------------------|
| 1.         | Financial Express- English newspaper (English Edition) | May 31, 2024        |
| 2.         | Lok Satta - Regional Newspaper (Marathi Edition)       | June 1, 2024        |

The said Newspaper advertisements are also being made available on website of the Company, at <a href="https://www.paragmilkfoods.com">www.paragmilkfoods.com</a>.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you.

Yours Faithfully,

For Parag Milk Foods Limited

Virendra Varma
Company Secretary and Compliance Officer
FCS No. 10520

Encl a/a











#### EYES 50% MARKET SHARE IN A YEAR

# JSW Steel targets ₹1,000-cr revenue from coated steel

INDUSTRIALIST SAJJAN JINcommercial production of zincmagnesium-aluminium alloy-coated steel, branded as JSW

Magsure, and expects it to add another ₹1,000 crore in revenue this year.

The firm, which is the only Indian company to manufacture the product, intends to capture 50% domestic market share within a year and increase it to 75% in two years, increaseitto/5%intwoyeasi, JSW Steel coated business executive vice president Ash-wani K Sharma said, JSW Steel, which has already invested ₹500 crore in the project, has begun manufacturing the prod-uct from its Vijayanagar facility NEW VENTURE

■ The firm has begun manufacturing the product from only Indian company to manufacture its Vijayanagar facility in Karnataka magnesium-aluminium alloy-coated steel and Vasind in Maharashtra

in Karnataka and Vasind in Maharashtra. The facilities have an installed production capacity of 0.9 million tonne per annum, which would be increased to 120,000–130,000 tonne per annum.



have an installed capacity of 0.9 MT per annum ■ The capacity will be increased to 120,000-130,000 tonne

With no firms manufacturwith no tirms manufacturing this product in the country, India imported 100,000 tonne this year, and the demand is expected to rise to 250,000 tonnes at a market value of ₹2,200 croredue to the demand the total to the total total to the total total

from solar, Sharma said, adding trom solar, Sharma said, adding this would also reduce India's reliance on coated steel imports. Besides the domestic marker, ISW Steel is also exploring export opportunities for ISW Magsure in Europe and West Asia.

Shalini Pillay, India leader— global capability centres at RPMG, said, "Talent manage-ment continues to be a strate-gic priority as GCCs expand, reflecting the growing need to harness high-value digital skills effectively." India hosts about 1,580 GCCs, and as manya 30 new GCCs were added just in the final quarter of 2023. Going forward, the country is expected to host over 1,900 GCCs by

REPORT REVIEW India hosts about

GCCs thriving, but talent

retention a hurdle: Study

■ It will go up to 1900 by the are nd of 2025, says Nasscom-KPMG report Managing talent crucial for 72% leaders digital skills

2025, driving the market size to approximately \$60 billion, aided by increasing engage-ment with cutting-edge tech-nologies such as data analytics, generative AI, and cloud computing, the report said.

The report notes that GCCs are adopting innovative work-force strategies like hire-build-scale, borrow-augment and co-create to meet their short-term and long-term objectives to retain talent.

GCCs are also adopting a builstic amproach to ensure a builstic amproach to ensure a

GCCs are also adopting a holistic approach to ensure a consistent supply of skilled professionals prepared for current and future business demands. This includes focusing on talent demand forecasting and establishing a robust talent pipeline, the report said. The report also highlighted that as GCCs in the country are advancing up the value chain, there is an increasing demand for advanced digital skills in areas such as automation

for advanced digital skills in areas such as automation architecture, cloud develop-ment, Al/Machine Learning, and data science. "GCCS must navigate the complexities of the modern business landscape by adopt-ing new technologies and enhancing their operational models,"stated Achyuta Ghosh, senior director and head senior director and head-Insights at Nasscom.

# Schneider ₹200 cr in new campus

GLOBAL ENERGY MANAGEpany Schneider Electric has inaugurated one of its largest inaugurated one of its largest employee campuses globally at Bagmane Solarium Cityin Benjauru. The campus, built through an investment of ₹200 crore, spans approximately 630,000 sq ft and features a gobal inovation hub, training centre, R&D centre, Skill centre and digital hub, with a capatity to accommodate over 8,000 nrofessionals.

to accommodate over \$,000 professionals.
At launch, the campus will house 4,000 of the company's existing employees, with plans to hire an additional 4,000 employees in the near future. The innovation hub will integrate Schneider's offerings across automation, electrification and digitisation. The training Centre will conduct workshops and sessions on new technologies.

shops and sessions on new technologies.

Peter Herweck\_CEO at Schneider Bleetrie, stated that the new investment underscores the company's dedication to accelerating its contribution to India's rapid growth and its belief in findia's potential ass appringboard for innovative ideas benefitting local customers while making a global impact. global impact.

#### Adani Energy plans to invest ₹20K cr in 8 yrs

RAJESH KURUP Mumbai, May 30

ADANI ENERGY SOLUTIONS (AESL), Adani Group's electric power distribution company, plans to invest ₹20,000 crore

plans to invest ₹20,000 croie over the next eight years to expand and modernise its distribution business.

Following the expansion, the company aims. Capture over 20% of the total market size, targeting a customer base of 4.5 million, according to the company's FTV4 annual targeort.

The firm has applied for parallel licenses in three new areas, two of which are adjacent to like skirtig license areas centrol tis existing license areas.

areas, two of which are adja-cent to its existing license areas of Mumbai and Mundra SEZ. These areas include Gautam-Buddha Nagar and Ghaziabad districts in Uttar Pradesh, Thane, Mulund, Bhandup, Navi Mumbai, and Panyel in Maha-rashtra, and Mundra Taluka in the Kutchh district of Gujarat. Currently, AESL serves 3.18 million customers, brimarily

million customers, primarily in Mumbai.

### **UK-based Snowcap questions** Adani Green's growth targets

Report baseless, inaccurate: Adani

SHERYL TIAN TONG LEE & NATASHA WHITE

May 30 ADANI GREEN ENERGY (AGEL)

ADAM GREEN ENERGY (AGEL) is a risk of missing low growth targets unless it resorts to a share issue to consolidate its finances, according to a report by Snowed Pseach.

AGEL is falling short of its stated return targets, London-based Snowcap said in a 51-page report on Thursday. The lower returns, coupled with rising debt-financing costs, mean thefirm may not have sufficient funding to meet its 2030 renewable energy goal. The company can meet just 50% off its 50GW target funding requirement by 2030 without raising equity, despite claiming this target is 'fully funder.' Snowcap said. It said AGEL isn't meeting a target amounced in meeting a target amounced in

meeting a target announced in 2021 of returning 17% on cap-

NOTICE
Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This Notice is published pursuant to section 124(6) of the Companies Act, 2013 ("Act") read with Investor Educat Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended ("the Rules").

PARAG MILK FOODS LIMITED CIN:L15204PN1992PLC070209 Flat No 1, Plot No 19, Nav Rajasthan Housing Society, Behind Ratna iji Nagar, Pune, Pin-411016, Maharashtra, India. Tel. No.: 022-4300

ital through 2025. Based on Snowcap's analysis, Adani Green more likely delivered an 11-12% return on capital on projects completed overthe past three years—in line with the company's peers—at a 9.5%

contrally because a 2000 And Elementarios and and Elementarios

stands by its public disclosures. Snowcap says it holds no positions in or against AGEL Adam Green has "strong equity capital access with lead-ing international investors," including TotalEnergies, OQ Partners and Qatar Investment Authority; its diff ints comment to Bloomberg Neus. It has raised equity investments of over \$5 5 billion sinceApril 2020 and project financing of over \$3.4 bill: ject financing of over \$3.4 bil-lion, the firm said. "The deep

#### **Ind-Ra raises** rating on Adani unit

INDIA RATINGS AND INDIA RATINGS AND Research (Ind-Ra) has upgraded Adani Green Energy's long-term issuer rating to 'IND AA' from 'INDA+'. The outlook is stable. The upgrade factors in the continued strong operational asset performance, strong execution scale-up, and healthy counterparty diversification and reduction in receivables it said. tion in receivables it said.
—FE BUREAU

interest by long-term investors, strategic partners, financial institutions, and banks, coupled with continued promoter commitment, gives assurance that AGELwill achieve fits target of 50 GW of renewable capacity by 2030," it said. —BLOOMBERG

AASHRIT CAPITAL LIMITED
CRIS. (159220L197PLC.137126
CRIS. (159220L197PLC.137126
CRIS. (159220L197PLC.137126
CRIS. (159220L197PLC.137126
CRIS. (159220L197)CRIS. (159220L197)CR

Place: Gurugram Date: 29 May 2024

# Smart TV shipments down 14% in March qtr

SHIPMENTS OF SMARTTVs in India declined 14% in the March quarter on account of muted consumer demand and excess inventory and is likely to witness a decline of 10% this calendar year, according to a

WHILE GLOBAL CAPABILITY centres (GCCs) are rapidly expanding in India, securing and retaining niche talent, creating a pipeline of readily available talent with new emerging skills and fostering talent for capital leadership release continue

skills and fostering talent for global leadership roles continue to remain significant hurdles. According to a Nasscom and KPMG India report, titled "GCCs in India: Building resilience for sustainable growth", more than 729% of leaders at GCCs consider

talent management to be a cru cial priority. Shalini Pillay, India leader –

Counterpoint Research report on Thursday. Samsung reclaimed the top slot after overtaking Xiaomi as shipments of smart TVs from Chements of Smart Tvs from C

SAMHI

**SAMHI Hotels Limited** 

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH 2024 31 March 2024 31 December 2023 31 March 2023 31 March 2024 31 March 2023 (Unaudited) 2,732.51 (Audited) 2,898.78 (Unaudited) 2,115.64 (Audited) 9,787.26 7.614.20 EBITDA before exceptional items Earnings/ (loss) per equity share (Face value of INR 1 each): Diluted (INR) (not annualised for quarter)

1) Key numbers of Standalone Financial Results

| Particulars                       |               | Quarter ended                   |                              |                            | Year ended                 |  |
|-----------------------------------|---------------|---------------------------------|------------------------------|----------------------------|----------------------------|--|
|                                   | 31 March 2024 | 31 December 2023<br>(Unaudited) | 31 March 2023<br>(Unaudited) | 31 March 2024<br>(Audited) | 31 March 2023<br>(Audited) |  |
|                                   | (Audited)     |                                 |                              |                            |                            |  |
| Total Income                      | 452.17        | 398.51                          | 426.55                       | 1,656.83                   | 1,219.10                   |  |
| Profit/(loss) before tax          | 981.38        | (811.89)                        | (42.55)                      | (801.01)                   | (654.03)                   |  |
| Profit/(loss) for the period/year | 981.38        | (811.89)                        | (42.55)                      | (801.01)                   | (654.03)                   |  |

Notes:

In the above is the extract of the detailed format of quarter and year ended 31 March 2024 Financial Results filed with the Slock Exchanges under the Regulation, 33 of the SEBI (Listing Obligations and Declosure Requirements) Regulation, 2015. The Statement of Consolidated and Standardone Financial Results for the quarter and year ended 31 March 2024 are available on the Borbard's Stock Contrainage weblict (IPC, Liver stands for all the Stock Exchange weblict (IPC, Liver stands for all the Statement of Contrainage weblict (IPC, Liver stands for all the Statement of Contrainage weblict (IPC, Liver stands for all the Statement of Contrainage weblict (IPC, Liver stands for all the Statement of Contrainage weblict (IPC, Liver stands for all the Statement of Contrainage weblict (IPC, Liver stands for all the Statement of Contrainage weblict (IPC, Liver stands for the Statement of Contrainage weblict (IPC, Liver stands for the Statement of Contrainage Weblict (IPC, Liver stands for the Statement of Contrainage Weblict (IPC, Liver stands for the Contrainage Stands for the Contrainage Stands for the Contrainage Stands for the Contrainage Stands for for the Con

Chairman, Managing Director and CEC DIN: 03304345

# **TENNECO**FEDERAL-MOGUL GOETZE (INDIA) LIMITED Regd Off: DLF Prime Towers, 10 Ground Floor, F-79 & 80, Okhla Phase-I, New Delhi-110020 Corp off: 10th Floor, Paras Twin Towers, Tower B, Golf Course Road, Sector 54 Gurugram-122002

Website: www.federalmogulgoetzeindia.net, CIN: L74899DL1954PLC002452
aiil: investorgrievance@tenneco.com, Phone: +91 11 49057597 +91 124 4784530

Year ende 31 March 2023 (Audited 3,188.00 3,566.82 16,790.54 12,896.16 5,850.92 18,084.50 14,104.5 3,485.76 5.067.41 3,188.00 3,566.82 16,790.54 12,896.16 5,850.92 4,010.08 18,084.50 14,104.53 3,737.32 2.347.33 2,876.90 12,505.15 9,723.17 4,316.67 2,562.94 3,421.28 13,336.47 4,716.11 5,563.21 ity Share Capital nings Per Share (of Rs. 10/- each)

Statement of standalone and consolidated financial results for the quarter and year ended 31 March, 2024 (Rs. in lacs except per si

above result is an extract of the detailed format of financial results filed with the Slock Exchange under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requisitions, 2015. The full format of the these Financial Results are available on the website of the company (http://www.federalmopulgostenida.net/web/index.html), standarbler and consolidated financial results of Federal Moyal Gotzet India Limited (the "Company") for the quarter and year ended 31 May 2024, have been reviewed by immittee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 29 May 2024. The statutory auditors of the Company have expressed an unmodified review concerns.

ared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) prescribed under section 133 of the companies Act, 2013 and other recognised accounting

For and on behalf of Board of Di Sd/-

(Thiagarajan Kannar Managing Director DIN- 10486912

#### **XTGLOBAL INFOTECH LIMITED**

CIN: L72200TG1986PLC006644
Plot No 31P and 32, Tower A, Ramky Selenium, Financial District, Nanakre
E-mail- company secretary@xtglobal.com, Tel: 040-86353456 \ STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

QUARTERNEDED VEAR ENDED QUARTERNEDED VEAR ENDED 31,93,2024 51,12,2023 51,03,2024 51,02,2023 51,03,2024 51,02,2023 51,03,2024 51,02,2023 51,03,2024 51,02,2023 51,03,2024 51,02,2023 51,03,2024 51,02,2023 51,03,2024 51,02,2023 51,03,2024 51,02,2023 51,02,2024 51,02,2 activities (before tax, Exception &/or extra-ordinary items Net Profit / (Loss) (before tax, After exceptional &/ or extra-ordinary items 244.33 let Profit / (Loss) for the period ifter tax (after Extraordinary items) 89.25 459.09 1,167.35 1,246.33 191.64 238.38 793.73 744.78 1,143.12 1,337.22 and other Comprehensive Income or the period) quity Share Capital arring Per Share (of Rs.1/- each ) Basic 329,68

(5) Diazeo

Note: The above is an extract of the detailed format of quarter ended under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (L) and Regulations, 2015. The full format of the quarter ended financial result www.besinda.com and Company's website www.xtglobal.com, The results have been prepared in accordance with the Indian Accounting Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amendec

For XTGlobal Infotech Limited V Sreedevi Wholetime Director DIN: 02448540

financialexp.epaprin

संबंधित लोकांस कळविय्यात येते की, श्री. सौरम सर्वोत्तम घानोरकर, राहणर: प्रलंट १०, व्यप्ति मल्हार बंगला, वर्णर, पुने: ४९१० ७४५, यांनी मौत्रे बागेन, तालुका हरेती, जि येथील सर्वेह नंबर २७७, हिस्सा क्रमांक २२, यांसी क्षेत्र ०० हेक्टर २० अगर, या सं क्रतीपैकी ०० हेक्टर ५.१३ आर (स्थानेब ५१३ चीरस मीटरी) क्षेत्राची सिळ्यत ही (१) 

सतीश प्रभाकर दरेकर, वी कॉन, एलएल. वी., ऑडबोर अनिल विट्ठल होरणे, व कॉम् , एसएल. वी., ऑडब्होकेट व नोटरी आगल १४४० २१४२) म कम्, स्तरक मा, स्वरूप मान्य स्वरूप मान्य स्वरूप सतीश दरेकर, भी.स्वरूप, स्वरूप, मी.स्वरूप स्वरूप सतीश दरेकर, भी.स्वरूप, स्वरूप सतीश दरेकर, भी.स्वरूप, स्वरूप सतीश दरेकर स्वरूप सतीश दरेकर स्वरूप स् पत्ता : १ १२/११३, पहिला मजला, इंदूलाल कमर्शियल कॉम्प्लेर लालबहादूर शास्त्री रोड, १८७-अ, सदाशिय पेठ, पुणे : ४११०३० फोन : २४५३०४

को बहुती विश्वन - १२१/५२३, पीहल पनरत, पाणकका वेहर, पाणकका बोहरी, पाईटावी गढ़ पूर्ण १४९ २०. Ph. 000-2422351132

#### जाहीर लिलाव

ानकुर विश्वासी ने यह विनेत्युक्षित कार विदेश्याचे के विद्यासी कार्यन के प्रतिकार प्रकार विद्यासी पूर्व कर विद् प्रकार के अपनी कहा के प्रतिकार के प्

| कर्वदार/वास्त्रिदार/व्यावदार गांची नावे   | स्थापर मालमतेचे वर्णन आणि तपहील  |
|---|--|
| सी. मणगे क्षेता बाळकृष्ण (अर्फ सी. माने<br>धेता अमेय) (सहकर्मादार/ गहानदार)<br>२. श्री. मांगले आकाश सोमनाध (जामिनदार) | फर्नंद्र क्रमांक ०४, क्षेत्रफात सुमारे १९५ चौ. मूट असर्लेश्वर<br>क्षाव्यक्तिम्, मेमान बिल्डीय परिकार मानता, ग्रद २०३ (जून<br>ग्रद रं. १६९१) असरेल्या जिमनीवर, क्षेत्रफळ ग्रुमारे १०.५ एक<br>असरेल्या, पिंपरी चिल्वाड सहराराच्यारिलेक्ट्या हरीन बेगारे, प्राप्त<br>चौ. चांद्रियारी, मानुकार क्रोती, जिल्ला प्रेस<br>की, माने असेव राजेंद्र व सी. क्षेत्रा साळकृष्ण मानाे (क्रक्रं सी क्षेत्र<br>अस्पेस माने प्रोप्ता मानकीया. |
| ६९२/६९३, पहिला मनला,<br>साफळकर सेंटर, साफळकर कॉलनी,<br>माफेंटवार्ड रोड,   | राखींव किंप्सत : क. ३५,४५,०००/-<br>इसारा सक्या : क. ३,४५,४००/-<br>प्राच्यानेक्या तिरिक्षणाचे दिलंक व येळ<br>रिटांका २५/०४/२०४२ येळ : स. ११:०० ते दु.२ राज्यान<br>यान्यानेक्या तिल्लावाचा दिलंक व खेळ<br>दिलंक ०५/०७/२०२४ येळ : स. ११:०० या.  |

- someth wide, a.e., turnscaller di, sha shah rafe a को तेना मानका पर (csf. di, तेन कोंक कों) तालें, तालें किए कोंक प्रांत कार्य केंद्र केंद्

- करणवार बेहेन. वर्ष विकास क्रोणस्थारी व्यवस्थि (व्यवस्थित) या मानत्त्रेत्वासक ब्राटर, इस्त्र, श्रीचंक, लाभ, त्यान, रूपम क्रिक भागमां बांच्या जरू कालान्त्रेत्वास क्षेत्रा क्ष्यां क्ष्यां क्ष्यां क्ष्यां क्ष्यां क्ष्यां क्ष्यां क्ष्यां क्ष्या स्थित, देव पादे, मार्चेव्य, क्ष्यां क प्रभावता आंधानाश्चारता तथा काळावा अवता तथा काळा काळा तथा आहा. नाहाइता प्रकाशात्र ह्वाराच्यापुर १९ एक्सिमां आत्र तथा आंधाना आंधानाश्चारता आंधानाश्चारता आंधानाश्चारता आधानाश्चारता आंधानाश्चारता आंधानाश्चारता आंधानाश्चारता आंधानाश्चारता आधानाश्चारता आंधानाश्चारता आधानाश्चारता आंधानाश्चारता आधानाश्चारता आ



हाक्या जन्म १००१ जन्म डीकेक्स्मी सहस्राचे मेंच लिल्डिंड क्या साडी आणि मानि वर्ष्मे बाही संदित्ता असल्यान/आस्त्रात्मात क्रियो प्रमुद्ध प्रसू गायाया.



#### कायनेटिक इंजीनियरिंग लिमिटेड मोंदणीकृत कार्यालयः थै-पुणे ४११०१९ दूरध्यनीः ० संकेतस्यळः www.kinetici

#### टपाल मतदान सूचना आणि ई-व्होंटिंग संदर्भातील माहिती

सूचना याद्वारे देण्यात येता आहे की करनम १९० आणि कंपनी कावदा २०१३ (अधिनियम) च्या इतर लगा, तरदाईनेनुमार त्यावाली बनवलेले नियम आणि सिस्कुपिटीम अर्ड एक्स्टेंक बीठ ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्टिकोशन्स आणि डिस्क्टावेजर आवस्यकाता) विनियम, (लिस्टिंग 'स्युक्तेशन) २०१५, कावनीटिक इंजिनिअर्थिण लि. (कंपनी) ने पोस्टल मतपनिकेद्वारे सदस्यांच्या मंजुरीसाठी ठवाव प्रस्तावित केले आहेत.

भारतमञ्जूकर संस्तरणाया । मुद्रशाराठा ठाव आहात ।
हिलांक २८ हिकंस २०२२ च्या मामान्य परिश्वक का १९/२०२२ च्या प्रकाशात, कार्यिरेट व्यवहार मंत्राव्यारे (व्यावहे एकतिकार्य) मिल्लुम संस्त्रित) २०२०, २०२९, २०२९, १०२२ आणि २०२३ वा व्यावहे प्रवाहतय । मिल्लुम संस्त्रित) २०२०, २०२९, २०२३ आणि २०२३ वा व्यावहे प्रवाहतय । स्त्रुत्त प्रमान्य प्रवाहतय । स्त्रुत्त प्रवाहत्त । स्त्रुत्त व्यवहार मामान्यकेवेदा शेकरायां मान्यकेवेदा शेकरायां मान्यकेविद्या भागत्रकारं भागत्रकेवेदा भागत्रकारं भागत्रकेवेदा भागत्रकारं भागत्रकेवेदा भागत्रकारं भाग दिनांक २८ डिसेंबर २०२२ च्या सामान्य परिपत्रक क्र. ११/२०२२ च्या प्रकाशात

मतदान कालावधी शनिवार, ०९ जून, २०२४ रोजी सकाळी ०९.०० (IST) पासून सुरू होईल आणि रविवार, ३० जून, २०२४ रोजी संघ्याकाळी ०५.०० वाजता संघेल. (IST) ज्यानंतर रिमोट ई–व्होटिंग सुविधेला परवानगी दिली जाणार नाही.

valentr (स्माट इन्ह्यांटा भुव्यवंश परवानमा (दला जाणार नाहा. ज्या सरस्यांना मोदल बेंद्रेट नोटीस क्रिकादी नाही ते कंपनी/CDSL क्रेड अर्ज करू शकरात आणि ती मिळ्ळू, शकराता. पोस्टल बेंटर त्यूचना कंपनीच्या www. kineticindia.com यर, CDSL च्या www.evotingindia.com यर आणि BSE च्या www.bseindia.com वर वेस्ताइट्टर उपलब्ध आहे.

BDC प्या www.bsmina.com (२ व्या क्षित्र क्षित्र क्षेत्र क् CDSL च्या www.evotingindia.com वेबसाइटवर छाननी करणारा अहवाल आ बीएसई लिमिटेडला देखील कळवला जाईल, जिथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत.

शास्त्र (entresent casion enseem) जारत, । तथ्य व्यन्नाचा शास्त्र सूचाबद्ध आहर. दे-बोटिंग चुचियदेन नियत्त्व करण्या सार्वास्त्र कार्यत्ती प्रश्न अल्या अत्रक्षण अस्त्रस्यस्त्र कप्ताचे संपासद् www.evotingindia.com क्षा संकेतस्थळात्तर, मदत वर्याचांतर्गत उत्पत्त्वय्र असलेले सत्तत विचारतं जाणारे प्रश्न शंच (FAAG) आणि ई-वार्टिंग मिन्युअस व्यक्ताचा स्त्राच चैक अञ्चलता किंवा सोर्दिंगस्त्र ई-मोतः helpdesk.evoting@ cdslindia.com वर संपर्क करूत सकतातः

कायनेटिक इंजीनियरिंग लिमिटेडस

**चैतन्य मुंद्रा** कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक: ३१ मे २०२४ टीपः स्वैर मराठी अनुवाद, सर्व कायदेशीर बाबींकरिता इंग्रजीतील नोटीसच ग्राह्म घरण्यात येईल.



#### KINETIC ENGINEERING LIMITED

पुणे, शनिवार, १ जून २०२४

### Ph.: 91-20-66142078 | Email: kelinvestors@kineticindia.com Website: www.kineticindia.com | CIN: L35912MH1970PLC014819 EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE YEAR ENDED 31 MARCH 2024

| Sr.<br>No. | Particulars   | Year Ended<br>March 31<br>2024 | Year Ended<br>March 31<br>2023 |
|------------|---|--------------------------------|--------------------------------|
|            |   | (Audited)                      | (Audited)                      |
| 1          | Total Revenue from operations   | 14,393                         | 13,680                         |
| 2          | Net Profit / (Loss) (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)  | 498                            | 276                            |
| 3          | Net Profit / (Loss) before tax (after Exceptional and/or Extraordinary items)   | 498                            | 276                            |
| 4          | Net Profit / (Loss) after tax (after Exceptional and/or Extraordinary items)  | 498                            | 276                            |
| 5          | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for<br>the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 495                            | 303                            |
| 6          | Equity Share Capital  | 2,216                          | 1,988                          |
| 7          | Other Equity  | 3,763                          | 881                            |
| 8          | Earnings Per Share (Face value of Rs. 10 each) Basic &<br>Dilluted EPS (not annualised) (in Rs.)  | 2.23                           | 1.52                           |

| Sr. Particulars |  | Quarter Ended<br>March 31<br>2024 | Quarter Ended<br>Dec. 31<br>2023 | Quarter Ended<br>March 31<br>2023 | Year Ended<br>March 31<br>2024 | Year Ended<br>March 31<br>2023 |
|-----------------|--|-----------------------------------|----------------------------------|-----------------------------------|--------------------------------|--------------------------------|
|                 |  | (Audited)                         | (Unaudited)                      | (Audited)                         | (Audited)                      | (Audited)                      |
| 1               | Total Income from Operations           | 4,070                             | 3,430                            | 3,708                             | 14,393                         | 13,680                         |
| 2               | Profit / (Loss) before Tax             | 96                                | 110                              | 211                               | 522                            | 280                            |
|                 | Profit / (Loss) after Tax              | 96                                | 110                              | 211                               | 522                            | 280                            |
| 4               | Total Comprehensive Income (after tax) | 76                                | 110                              | 205                               | 517                            | 307                            |

puse: I ne above is an extract of the detailed format of Results for quarter and year need Macro 31, 2024 with have beer viewed by the Audit committee and approved by the Board of Directors and filed with the Stock Exchange under Regulation of the SEBI (LORD) Regulations, 2015. The lift format of audited financial results for the quarter and year needed on March 2024 are available on the stock exchange websites at www.bsendia.com and also on Company's website a withdrictification. r and on behalf of the Board of Director For Kinetic Engineering Limite

Date: 30.05.2024

A. A. Firodia, Managing Director DIN: 00332204



मोडनिंब शाखा : द्वारा सुरवसे बिल्डींग, मोडनिंब, ता. माढा जिल्हा सोलापूर-४१३३०९, फोन : ९९२३२०८९४७, ईमेल : modnim@bankofbaroda.co.in

#### जामीनदारांस सूचना (सरफेसी ॲक्ट २००२ च्या कलम १३ मधील उप-कलम(२) अनुसार

कै. श्री. अंकुश नारायण आबटे आणि कायदेशीर वास्त अनुसाधा अंकुश आबटे, अभिजीत अंकुश आबटे, अंकिसा अंकुश आबटे, धु पं तुळशी, ता. माता, जि. सोलापूर- ४९३२४१ महोदय,

- पुजर्शी, जा. मात्रा, कि. सोलाहुर- ४५३२४४ व स्विरंग, सामकाब द्वाराज पिमत्व वांच्या केटिट वृत्तिसंस्त्री आग्न किल्या हमितंत्वर्मा, स्विरंग, अस्त मात्रकाब द्वाराज पिमत्व वांच्या केटिट वृत्तिसंस्त्री आग्न किल्या हमितंत्वर्मा, अस्त १०,०००० १, कि. प्रीय सामका हत्याव सामका अस्ति स्वरंग अमित प्रास्त्रि केटिए १०,०००० १०,०००

आपले विश्वास्,

अधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोदा, मोडनिंब शाखा

दिनांक: में ३१, २०२४

### **IndusInd Bank**

भी का प्रशास के प्रशास के

#### इंडसइंड बँक लिमिटेडच्या भागधारकांना सूचना

२०१६–१७ साठी दावा न केलेला लाभांश आणि इंडसइंड बँक लिमिटेडचे संबंधित इक्विटी शेअर्स, गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (आयईपीएफ) कडे हस्तांतरित करा.

ही सचना इंडसइंड बँक लिमिटेड (बँक) च्या सर्व खातेदारांना देण्यात येत आहे की. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४ आणि १२५ आणि गुंतवणुकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (लेखान, लेखा परीक्षा, हस्तांतरण आणि परतफेड) नियम, २०१६, सुधारित (IEPF नियम) च्या तरतुदीच्या अनुषंगाने, बँकेला लाभांश, सलग सात वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी न 'मरलेल्या/दावा न केलेल्या सममागधारांचे हस्तांतरण, हस्तांतरणाच्या नियत तारखेपासून ३० दिवसांच्या आत।EPF प्राधिकरणाच्या डिमेंट खात्यात करणे आवश्यक आहे.

पुढील सूचना अधिनियम आणि IEPF नियमानुसार, बँकेने ३१ मे २०२४ रोजी दिनांकित वैयक्तिक पत्रांद्वारे संबंधित . 9 हानेदाराशी संवाद साधला आहे, ज्यांचे लामांश (चे), सलग सात वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी देय राहिलेले/न मिळालेले आहेत, त्यांना बँकेच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रांसफर एजंट मेसर्स लिंक इनटाइम (इंडिया) प्रा. ले. देय तारखेला म्हणजे ३० ऑगस्ट २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी संपर्क करून त्यांचा दावा दाखल करण्याची विनंती केली आहे. त्यानुसार अपयशी ठरल्यास बँक २०१६–१७ आर्थिक वर्षासाठी दावा न केलेला लामांश आणि बँकेचे संबंधित इक्रिटिशेअर्स, देय तारखेपासून ३० दिवसांच्या आत, कोणत्याही प्रकाराशिवाय हस्तांतरित करण्यास पुढे जाईल.

आयर्डपीएफकडे समभाग हस्तांतरित होण्यास पात्र असलेल्या भागधारकांची अद्ययावत यादी. उपरोक्त नसार, बँकेच्या वेबसाइटवर https://www.indusind.com/in/en/investors/investor-landing/investor resources.html येथे उपलब्ध आहे.

आयईपीएफकडे हस्तांतरित होण्यास पात्र असलेले समभाग भौतिक स्वरूपात धारण करणाऱ्या भागधारकांनी नोंद घ्यावी की बैंक डीमेंट स्वरूपात रूपातरण करण्याच्या हेतुने त्यांनी धारण केलेल्या मूळ भाग प्रमाणपत्रांच्या बदल्यात डुप्लिकेट भाग प्रमाणपत्रे निर्गमित करेल आणि ती त्यानंतर संबंधित डिपॉझिटरीकडे असणाऱ्या आयर्डपीएफ प्राधिकरणाच्या निर्देशित डीमेंट खाव्यामध्ये हस्तांतरित करेल. हे निर्गमन झाल्यावर, भागधारकाच्या नावे नोंदवण्यात आलेली मूळ भाग प्रमाणपत्रे आपोआप रह्नबातल ठरवण्यात येतील आणि ती अव्यवहार्य मानली जातील.

डीमॅट रवरूपात भाग बाळगणाऱ्या भागधारकांच्या संदर्भात, उपरोक्तनुसार, बँक संबंधित डिपॉझिटरी मार्फत, कॉर्पोरेट कारवाईच्या मार्गाने, सदर भागांचे आयईपीएफ प्राधिकरणाच्या निर्देशित डीमॅट खात्यामध्ये हस्तांतरण करेल

ागधारकांना ही नोंद घेण्याची विनंती आहे की संबंधित भागधारकांचे बँकेच्या वेबसाईटवर अपलोड केलेले तपशील नियमांनुसार, आयईपीएफ प्राधिकरणाच्या निर्देशित डीमॅट खात्यामध्ये भाग हस्तांतरण करण्याच्या हेतुने डुप्लिकेट भाग प्रमाणपत्रे निर्गमित करण्यासंदर्भाने पुरेशी सूचना मानली जाईल. अशा समभागांवर त्यापुढे घोषित होणारे लामांशसुद्धा आयर्डपीएफ नियमांनुसार, आयर्डपीएफ प्राधिकरणाच्या निर्देशित बँक खात्यामध्ये क्रेडिट केले जातील.

आयईपीएफकडे हस्तांतरित केलेल्या, दावा न केलेल्या लाभांशांच्या आणि समभागांच्या संदर्भात सदर देय दिनांकानंतर बँकेविरोधात कोणताही दावा शिक्षक राहणार नाही. दावा न केलेले लामांश आणि सममाग आयर्ड्डपीएफकडे हस्तांतरित झाल्यावर, संबंधित भागधारकांना आयर्ड्डपीएफ नियमांनुसार, Form IEPF-५ द्वारे आयर्ड्डपीएफ प्राधिकरणाकडे अर्ज करून त्यांचा दावा दाखल करता येईल. सदर प्रपत्र आयर्डपीएफ प्राधिकरणाच्या वेबसाईटवर येथे पलब्ध आहे: http://iepf.gov.in/IEPF/corporates.html

होणतेही प्रश्न असल्यास, कृपया बँकेचे निबंधक व भाग हस्तांतरण एजंट मे. लिंक इनटाइम (इंडिया) प्रा. लि. ह्यांन सी–१०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ४०० ०८३, दरध्वनी : (०२२) ४९१८ ६००० , ४९१८ ६२८०, इँमेल: iepf.shares@inkintime.co.in येथे किंवा बँकेच्या सचिवीय आणि गुंतवणूकदार सेवा टीमल ह्या सूचनेमध्ये दिलेल्या संपर्क तपशिलांवर लिहून कळवा.

इंडसइंड बँक लि. साठी सही/



#### पराग मिल्क फुडस लिमिटेड

CIN:L15204PN1992PLC070209 दरध्वनी क्र. ०२२-४३००५

#### नोटीस

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणाकडे कंपनीच्या इक्रिटी शेअर्सचे हस्तांतरण

सूचना कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') ये कलम १२४ (६) तसेव मुंबवयूकदार विश्वण व संरक्षण नियो प्राधिव तावा) नियम, २०१६, सुधारमा करण्यात आल्याप्रमाणे ('नियम'), यांच्या कनुरोधाने प्रकारित करण्यात येत आहे. निकारण सक्त कर वर्ष विध्या व्यापेक अधिक जसकारीमधी काणावान नामांत्र ज्ञा आसेना नार्वि विध्या करने नार्वे आधा वर्त सार्वाणाया नार्वे असा हुन सार्वाणाया नार्वे क्षामी हुन सार्वाणाया नार्वे काणा हुन सार्वाणाया नार्वे काणा हुन सार्वाणाया नार्वे काणा सार्वाणाया नार्वणाया नार्वे काणा सार्वाणाया नार्वे काणा सार्वणाया नार्वे काणा सार्वणाया नार्विणाया नार्विणाया नार्वणाया नार्वणाया

प्रभावन प्रभावन १९ १ पर १४ वर्ष प्राप्त प्राप्तिक व्यक्ति वर्ष स्थान स्थान होते वर्गीत आस्या www.paragmilikoods.com प्र क्षेत्र वर्ष प्रमुख्या के अपने प्रमुख्या प्राप्तिक प्रविक्रमक्षेत्र हिम्मान क्षेत्र प्रमुख्या प्रमुख्या अपने क्षेत्र मानावात्र आधी क्षेत्रण क्षेत्र क्षेत्र मानावात्र आधी क्ष्रण क्षेत्र क्षेत्र मानावात्र आधी क्ष्रण क्ष्या कर्मा क्ष्या क्ष्या क्ष्या कर्मा क्ष्या क्ष्या क्ष्या क्ष्या क्ष्या कर्मा क्ष्या कर्मा क्ष्या क्ष्या कर्मा क्ष्या क्

करना. प्राथमकर्पाकों पूर्व गांगी गाँद प्राथमी की कंतनीने आपसा बेलसाइटकर अपनोड केलेला तत्त्वमीत हा निर्माणा अनुरोधार संबंधात पूरी सूचन पहुपर सम्बाद्धा स्टेंडन व विधायत केलात बेहंत. संबंधात संबंधीन प्राथमकर्पाकुत ३१ अस्तित प्रश्न प्रथम बोलागोंकी संबंधायदाल ग्राप्त में इस्त्रपात, कंपनी ही निर निप्यांनाओं निर्माणा अधिकारी स्टेंडन त्यांकोर्यांना कांत्रपोट कुलीक्टरों आयरीमीएस ग्राधिकरामक्षेत्र केसर्स हत्त्वातीत ।

गामका कोणजाही शंका अस्त्यास, भागपासकांना कंपनीचे निकाय व भाग इस्तांतरण एक्ट, सेसर्व वेशीयन देवनोकांगीण शिमिटेड २, कामनान्त्रियास विस्ट्रियर, नामाक्रममुद्धा, सीर्पितभागाही मंत्रस, हैरासार, रवारही-५०००३२, सूप्यमी झ.-१५००३० १४००१ यात येते, सांनासर हे श्री. मोहम्मद नोहसिन जीरन चांच्याची mohsin.mohd@kfintech.com वर सुद्धा बंचके साधू वक



अंचलीय कार्यालय, ८/३ कर्वे रोड, पुणे ०४ वसुसी विभाग, ४३३/बी/२, माधव आपटेमेंट, दुसरा गजला, जुनी जिल्हा परिषद इसारती जवळ, पुणे ०१. दुरुवनी क्र.:(०२०)२६०६२६६७, २६०६१९५५, २२०६१९८४, २६०६१९८५

# ताबा नोटीस (स्थावर मालमत्तेकरि परिशिष्ट IV [ रूल ८(१) ]

ग्रअर्थी, खाली सही करणार, **सारस्वत को–ऑपरेटिव्ह बँक लि.** चे अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रवः ऑफ फायनॉन्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यूरीटी इन्टरेस्ट ॲक्ट, २००२ आणि सिक्यूरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स ००२ च्या नियम ८ सह कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमुद्र केलेले कर्जदार यांना **मागणी नोटीस** बजावल कोती. कर्जदार सदर काम परत करण्यास कसार्य देशकाने, विशेषत कर्जदार आणि क्षेत्रकाल जाता जाने नोहित्रकाल कराया होती. होती. कर्जदार सदर इक्स परत करण्यास कसार्य देशकाने, विशेषतः कर्जदार आणि वर्षताल जाता यांना नोहित्रकाल वेदाया देश सही करणार यांनी चदर कायदाच्या नियम ८ सह कराम १३(४) अंतर्गत खाली नमूद केलेल्या तारखांना मारामतीचा प्र**राक्ष ताया** पेतला आहे. विशेषतः कर्जदार तसेथ सर्वसाधारण जनता यांना सावाध करण्यात येदो की, त्यांनी सदर मारामतेशंदर्भात कोगताही व्यवहार करू नये. असा वहार केल्यास तो **सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि**. यांना येणे असलेल्या रकमेच्या अधीन राहील

| mercia. |  |
|---------|--|
|         |  |

|              | 1914 1071041 04007  |   |  |  |  |  |
|--------------|---|---|--|--|--|--|
| अनु.<br>क्र. | कर्जदाराचे नाव  | स्थावर मालमत्तेचे वर्णन   | मागणी नोटीस व<br>प्रत्यक्ष ताबा<br>घेतल्याची तारीख | दि.<br>२४.०१.२०२३<br>रोजी येणे रक्कम                       |  |  |
| q.           | <ol> <li>भी, मगर सागर<br/>सर्जयात कर्जवार)<br/>आणि</li> <li>भी, मगर स्वप्नित<br/>सर्जयात (सह-कर्जवार)</li> <li>भी, मगर प्रियांका<br/>सागर (जामिनवार)</li> </ol> | जीवणी कि. पुणे, उपनोंदणी ता. हवेली आणि जिल्हा प्रेमें, तायुक्त पंपायत तापिता हवेली आणि प्राप्तपंपायत अधिमा बुद्धक किल्हा पुणे योच्या हवेलील आणि आमंप्रपंपायत अधिमा बुद्धक वेथील स्ट्रंट में, हिस्सा मं, ९/१ वंगील उपन १९ अगर हेमोलील (०० को मी. म्हणलंप ०० एव ०. आर व्यक्तिपंधित १० आर म्हणलंध ०० एव ०. आर व्यक्तिपंधित १० आर म्हणलंध वंगिल पार्टी के प्राप्त व्यक्तिपंधित १० आर महणलंध वंगिल पार्टी के प्राप्त वार्वित वार्वित वार्वित वार्वित वार्वित वार्व वार्वित वार्व वार्व वार्वित वार्व वार्व | oq.o२.२o२३<br>आणि<br>२८.o५.२o२४                    | रू. ४०,७५,६७१/-<br>अधिक<br>दि. ०१.०१.२०२३<br>पासुनचे व्याज |  |  |
|              | ifa : ०१.०६.२०२४<br>ळ : पुणे  | (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म म  |  | रियकृत अधिकारी<br>वत को-ऑप बँक लि.                         |  |  |

#### ✓ YES BANK येस बँक लिमिटेड

(यांलय : येस बँक हाऊस, वेस्टर्ग एकस्प्रेस हायवे, सांताकुड़ा (पू), मूंबई 400 055 ख : येस बँक लि. प्लॉट क्र. 69/4, तिसरा मजला, मुखा सिम्फर्नी, लॉ कॉलेज रोड, एरंडवणे, पुणे 411004 चिन देशपांडे 7875458800 / यिलास गायकवाड 9370553095

#### सर्फेसी अधिनियमातील अनु. 13 (2) अंतर्गत सूचना प्रकाशन

त्तपनाः आधानम्भातारां जोष्, 15 (८) अंतिपति पूर्वमां प्रिकाशिन ग्रामो पूर्वन अण्यान को से बाता ने यून अर्थनः एक-कर्वरः , जोक्यानः, प्राव्यक्ती केन्द्रकृत केन्द्रकेन्नाक के पूर्वकांकीन्त्र पूर्व न आपना को स्वार्धकां के प्रति कृति केन्द्रकेन्त्र केन्द्रकेन्द्रकेन केन्द्रकेन केन्द्रकेन केन्द्रकेन्द्रकेन केन्द्रकेन्द्रकेन केन्द्रकेन्द्रकेन केन्द्रकेन्द्रकेन केन्द्रकेन्द्रकेन केन्द्रकेन्द्रकेन केन्द्रकेन्द्रकेन केन्द्रकेन्द्रकेन केन्द्रकेन्द्रकेन्द्रकेन्द्रकेन्द्रकेन्द्रकेन केन्द्रकेन 

| अ.<br>क्र. | જ્યાલાત જીત.                                    | कजदार, सह-कजदार, गहाणदार आणि जामानदार याच<br>नाव             | कलम 13(2)<br>सूचना दिनांक | एनपाए ।दनाक      | कलम 13(2)<br>सूचनेनुसार थकबाकी |
|------------|---|--|---------------------------|------------------|--------------------------------|
| 1          | AFH000800630817                                 | अनिता सुरेश गावकवाड आणि करण सुरेश गावकवाड                    | 16-04-2024                | 13-02-2024       | ਓ. 19,75,236.84                |
| सुर्वः     | हत मालमत्ता :- फ्लॅट क्र.                       | 1108, 11 वा मजला, विग-ए, ''महादेव पार्क'', गट क्र. 1651      | , प्लॉटक्र. 1, चि         | खली, ता. हवेली,  | जिल्हा- पुणे- 411062           |
| 2          | AFH000801142379                                 | अविनाश संपत पलघडमल, सरिता अविनाश पलघडमल                      | 15-04-2024                | 30-03-2024       | ষ. ৪,93,937.38                 |
| सुरि       | त मालमता :- फ्लॅट क्र. 1-                       | -704, 7वा मजला, इमारत क्र. 01, ''अतुल्य'', गट क्र. 405, गाव  | जांभूळ येथे स्थित,        | ता. मावळ, जिल्हा | -पुणे- 412106.                 |
| 3          | HLN000800129834                                 | बाळ् जगन्नाथ रासकर, वैशाली बाळ् रासकर                        | 18-04-2024                | 13-01-2024       | চ. 39,83,683.22                |
|            | हत मालमता :- फ्लॅट क्र.<br>हथेली, जिपुणे- 41221 | सी 1- 104, पहिला मजला, इमारत- सी, थिग- सी 1, ''मियामी<br>6   | '', सर्व्हें क्र.33/1     | 1/3, 33/1/4/1,   | वडगाव खुर्द येथे स्थित         |
| 4          | MIC000801133491,<br>MIC000801368442             | भाग्वश्री नितीन पाटील  | 15-04-2024                | 14-03-2024       | ਓ. 39,53,050.30                |
| सुर्वः     | ।<br>अत मालमत्ता :- पलॅट क्र                    | 403, 4था मजला, विंग-बी, ''प्रशांत प्लाझा फेज 2'', प्लॉट क्र. | 99, चिखली, ता.            | . हवेली, जिपुणे- | 411062 येथे स्थित              |
| -          | A EU0000000004706                               |  |                           |                  |                                |

0008001624796 ह्यूमी नामदेव बुजारी, सर्विमा हमुनेत बुजारी 16-04-202 [14-03-202 | 18.31,17.009.21 | माना - फर्टक, ई-506, उम्म माना, क्लिक्टार्स, 'अझूब्ल सुकुल', 'लाई क. 1551, पास्तुक्वाची, स. स्थानी, हि.-कुर- 11026 | 000801141348 हि.-कुर- विकास हिलावुक्कार मिताबुक्कार नामती, हिलावुक्कार नामती | कि-04-202 | 14-03-202 | 00080114139 हिलावुक्कार नामती हिलावुक्कार नामती | कि-04-202 | 14-03-202 | कि-04-202 | कि-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | 18-03-202 | HLN000801141348, HLN000801141360

16-04-2024 14-03-2024 5. 8,90,120.22 मंगेश वसंत तवले, क्रांती मंगेश तवले समाय वसन तबल, क्रांता माथा तबल मा है 1-64-3224 | 14-63-3224 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 | 18-80,0120.22 |

| 9     | AFH000801190155   | प्रेमप्रकाश दास, बीबी प्रेमप्रकाश दास (विवाहापूर्वीचे नाव      | 16-04-2024            | 14-03-2024           | ₹. 40,00,369.43     |  |
|-------|---|--|-----------------------|----------------------|---------------------|--|
|       |   | बीबी मदनदास वैष्णव)  |                       |                      |                     |  |
| सुर्ह | श्रेत मालमत्ता :- पर्लेट क्र. :   | 501, पाचवा मजला, ''आयकॉन 51'', सिटी सर्व्हें क्र. 7160, :      | -<br>वडगावशेरी, ता. ह | वेली, जिल्हा-पुणे-   | 411014 येथे स्थित   |  |
| 10    | AFH000800633660   | राजेश देखिदास शिंदे, पहाची राजेश शिंदे                         | 18-04-2024            | 01-03-2024           | ক. 7,35,123.88      |  |
|       | सुधित मालमता :- पर्लेट क्र.डी-206, दुसरा मजला, इमारत क्रमांक डी, ''अतुल्य रयुकुल'', सर्व्हें क्रमांक 155/1, वडमुखवाडी, ता. हवेली, जि. पुणे-411026 |  |                       |                      |                     |  |
| 11    | HLN004301320713   | सचिन शिवाजी कालिकते, गंगा सचिन कालिकते                         | 18-04-2024            | 03-09-2023           | চ. 18,05,027.80     |  |
| सुर्ग | श्रंत मालमता :- रो बंगला युर्ग  | नेट क्र. 1, प्लॉट क्र. 37, आर.एस. क्र.1042/एफ/7/ए, कोल्डापूर म | हानगरपालिकेच्या ह     | धीत, करवीर, ता.व     | जि.कोल्हापूर 416012 |  |
| 12    | AFH000800263844   | संदीप जगदेव गवर्ड, जया संदीप गवर्ड                             | 16-04-2024            | 13-08-2023           | ₹. 11,59,639.71     |  |
|       | सुर्वित मालमत्ता :- फ्लॅट क. 409, 4था मजला, इमारत/विग बी, ''भाग्यस्थान'', एस क. 59/1+2, तळेगाव दाभाडे, तामावळ, पुणे 410507                        |  |                       |                      |                     |  |
| 13    | MIC004301597209   | संजय दबाराम पटेल, वंशिका संजय पटेल                             | 15-02-2024            | 13-01-2024           | ক. 3389348          |  |
| rmf   | इंद्र गणनाच्या । प्रजीव का सा   | र हमी हमी आगामा के २२०के गुणा अ कोक्साम मानासामार्ग            | alcan mhala a         | official on security | चि जोच्याम ४१४०१०   |  |

सताब रहे च्यापा, साथियी तानावध 16-04-2024 | 3-01-12024 | 5-141-2021 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 | 18-04-2024 त मालमता :- पर्लेट क्र. : AFH000800857369

शाहरुख युनूस खान आणि शेख शहनाज शेख खाजा (शाहरुख युनूस खान यांची पत्नी) फ्लंट क. 13, 1त्ता मजला, विस्टिंग-ए, ''त्रियेणी सहकारी गुरूर्विमाण संस्था लि.'', सी.वी.एस. क्र.2598/1/13अ, दौड, पूर्ण-41380 7 AFH000800788435 शिवाप्रसाद श्रीकृष्ण चीक्षित, शितल शिवाप्रसाद तीक्षित 15-04-2024 | 14-03-2024 | 5. 23,18,649,63 क्षित मारामता :- फर्नट क. ई-104, प्रीला मजला, विन-ई, ''अब अमुल्यम'', गट क. 162, गाव- डुकुळाच, ता. हवेली, जिल्ला-पुणे- 41210S

श्रेहा साजन कांबळे, साजन संभाजी कांबळे 16-04-2024 वि.च. 14-03-2024 रू. 14,59,894.80 2, पहिला मजला, बिल्डिंग बी-5, ''अती'', सर्के क. 42, हिसा क. 2, याच मे, ता.मुळती, जि.पुणे- 411057 वेथे स्थित 
 AFH000800383690
 विकास खुनाथ जाथव, आशाताई खुनाथ जाथव
 16-04-2024
 01-03-2024
 रु. 5,35,992.55
 कीत मानाता - मर्नेट म्ह. 511, 5या मानात, माना म्ह. 08, "अंतुल्य", गट ह. 405, वार - व्योष्ट्र, त. नावत, निलत-तुल्ये- 421206 मेरे विशास है. आपन्या निर्मात आपने रेण्या होने को समेनी अर्थिनमातातील अनुष्येर 15 (३) अंतर्ग मानातील माने वर्ण, मुलेन व अर्थिनमा है. यह सूकीत मोनों देन काम, जाती रिलावर / निर्मात थे व्यानी करण सदीचान प्रमानन सून्येन विशोध मोता केलास अन्यान सोची विशो निज तथा पत्रे काम तोची कीत पार अन्यान मोता हरतातील किया विशोध देवीय काम जानाम्या पेटना मानातील मानातील मानातील मान

दिनोक : 30/05/2024 स्थान : पुणे